

Address: Lake Road, Bhandup(W), Mumbai-400078Tel.:+91-22-25696789 Fax: +91-22-25964114Email: corporate@hirect.com/marketing@hirect.comCIN: L28900MH1958PLC011077Website: www.hirect.com

Ref. No. HIRECT/SEC/2020-21/71

2nd February 2021

BSE Limited	National Stock Exchange of India
Rotunda Building,	Limited
Phiroz Jeejeebhoy Towers,	"Exchange Plaza" 5th Floor, C-1, Block 'G'
Dalal Street, Mumbai	Bandra Kurla Complex,
400 001 Maharashtra	Bandra (East) Mumbai 400 051

Security Code No. 504036/HIRECT Type of Security: Equity

Sub: Newspaper Publications - Notice of Board Meeting dated 10th February 2021

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith copies of the advertisement with respect to the Notice of Board Meeting published in The Free Press Journal and Navshakti on 2nd February 2021.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours Faithfully,

For Hind Rectifiers Limited

Meenakshi Anchia Meenakshi Anchia

(Company Secretary & Compliance Officer)

Encl: As above



14						MUMBAI		TREE PRESS JOURNAL
Signal Branc Whereas Pick N The undersigned being the Authoriz of Financial Assets and Enforceme section 13 (12) read with Rt notices upon the borrowers mention the date of receipt of the said notice. As the borrower failed to repay the that the undersigned has taken po conferred on him/ her under Section mentioned dates. The borrower in p property and any dealings with the por porty and any dealings with the Borrower/ Loan Account Number Sr. Name of the Borrower fing Company, Mr. Mahaveerprasad Hurkat - 69730550043 The above-mentioned borrowers(s) the mortgaged properties will be sol	No. ase Hold Land and Structure there on situated at Plot no A 241, TTC 800 Sq. Mtr. Industrial Area, Mahage MIDC, Thane-Belapur Road, Navi Mumbai, Thane - 400710. 1.070 Sq. Ft. 2 Industrial Gala situated at Industrial Faster, Apki Industrial Faster, Apki Industrial Premises Co-o. Society U.d., Masrani Lane, Halav Pool, Kuria, Mumbai - 400 070. 1.070 Sq. Ft. Last date for Inspection : 22ndFebruary 2021 (M Last date of EM Submission : 24thFebruary 2021 (M Last date of Inspection : 24thFebruary 2021 (M Last date of Inspection : 24thFebruary 2021 (M Last date of FM Submission : 24thFebruary 2021 (M Last date of FM Submission : 24thFebruary 2021 (M Last date of FM Submission : 24thFebruary 2021 (M Last date of FM Submission : 24thFebruary 2021 (M Last date of Inspection : 24thFebruary 24th date inspecting in the set of ficc I Bank L	op Soc. Ld. Databilisary Marg. Road, Andher West. Email: trip.parekh@gmail.com NIDER IBC. 2016 Friday at 3:00P.M. to 4:00 P.M. injuntes each) n Liquidation forming part of Liquidation 3 of Liquidation forming part of Liquidation 3 of Liquidation forming part of Liquidation 3 of Liquidation forming part of Liquidation in service provider L-PROCURBENDE <u>Amount in INR</u> Reserve <u>END</u> Incremental <u>price</u> <u>END</u> Incremental <u>Bid Amount</u> 2,11,55,300 21,15,630 1,00,000 1,15,34,600 11,53,460 50,000 1,15,34,600 11,53,460 50,000 1,15,34,600 11,53,460 50,000 1,15,34,600 11,53,460 50,000 1,15,34,600 11,53,460 50,000 Marg. 2009.M. to 4:00 P.M. trip.parekh@gmail.com Sd/- wil Menczes s Liquidator of Parek Aluminex Limited wide order dated 07th Octaber 2020 BBU/PA-001/P-P0017/2016-17/10041 2,11,534,Marg. Above Pizza Express s Liquidator of Parek Aluminex Limited wide order dated 07th Octaber 2020 BBU/PA-001/P-P0017/2016-17/10441 2,11,534,Marg. Above Pizza Express s Liquidator of Parekh@gmail.com Sd/- Seconstruction is e of the powers conferred vies 2002, issued demand te notice within 60 dasy from er and the public in general elow in exercise of powers the said rules on the below- autioned not to deal with the ank Limited. Date of Demand Name Natice (Rs.) 13, Fu, 54, 441.98/- Ce to repay the amount, else lication of this Notice, as per	C.B.D., NA Auction Sale Notice for Sc Enforcement of Security Inter given to the general public mortgaged / charged to the S Home Finance Limited Secur recovery of amount mention money deposit, description or & Co-Borrower/& Guaranto & Account No. 1. 00702070004546 Borr. – Late Shri. Vilas Shankar Kamble 2. 00702060001678 Borr. – Late Shri. Vilas Shankar Kamble 2. 007020100004546 Borr. – Late Shri. Vilas Shankar Kamble 3. 00702310000049 Borr. – Mr. Sandeep Dada Sonawane & Mr. Sachin Dada Sonawane & Mr. Sachin Bada Sonawane & Mr.	r demand Flat No. 404, Chandresh Qasis Flat No. 404, Chandresh Qasis C, Lodha Heaven,Shirgaon, Badlapur (E), 370 Sq.Ft Boundaries- East-Flat no. 401, West- Road, Parking, North - Staircase, South-Flat no.403.370 Sq.Ft B - 01, C1a s si c A pt., O m Prathamesh Chs, Surve No. 81/18, Rameshwadi Village Kulgaon, Badlapur (West)- 421503, 305 Gq.Ft Boundaries- East - Flat no. 02, West- Building, North - Building Shanti Niketan, South-Staircase Flat No. 603, 6th Floor, A Wing " Hrieday Bidg.", Village Kharvai, S.No. 43, H.No. 6, and oth	of india) BELAPUR RAILWAY STATION BELAPUR RAILWAY STATION Station and Reconstruction y Interest {Enforcement} Ruants the below desc. antors that the below desc. Aintors that the below desc. hich has been taken by Auth is what is and "Whatever the able of desc. its what is and "Whatever the below desc. its what is and "Whatever the able of Dessessi FA/L Flus Loss of the below desc. ate of Dessessi PA/L Flus Is interest Charges Physical 382/-plus Is interest r charges Physical 279/- plus Is interest r charges Physical As is what is" and "Whatever the bids in or before sealed covers will be opened have deposited EMD amount (not belo apyable at Wumbal on or before sealed covers will be confirmed fiber and shall be subject to current on the have deposited EMD amount (not below apyable at Wumbal on or before sealed covers will be confirmed fiber and shall be subject to current working day dit ther working day dit ther working day dit ther working day dit ther working day of the submitting the bid. The ir working day dit ther working day of the submet working day of the diton asthe working day of the ditor on the fore st		Gle PHARMAC Registered Office: B/2, Mahalax Corporate Office: B/2, Mahalax Corporate Office: B/2, Mahalax Corporate Office: Blenna Off Western Express Highy Tel No:: 19:122-018 Email: complianceofficer@glenmarkg CIN: 1242 Notice is hereby given pursuant : SEBI (Listing Obligations and Discl a meeting of the Board of Direc will be held on Friday, February 1 Unaudited Financial Results of tt Months ended December 31, 202 The intimation is also availab www.glenmarkpharma.com and where the equity shares of the C www.nseindia.com Place: Mumbai Date: February 1, 2021 Common Date Complexed Complexed The Game Bentay Cooperative Busil The Share Are Pednekar (Princip 2, Mrs, Vias Gharu Pednekar (Crincip 2, Mrs, Vias Sampat Savane (Guaran R/A:-Room No. 201, Kokan Vihar CHE Belapur, Nari Mumbai – 400 614 Sir, Sub: - Your Housing Loan with Great No. 30208113518. Notice for Enforcement of Security In and Reconstruction of Financial As 2002 (54 of 2002) (hereinafter called '1 The Bank has extended to you, The granted by the Bank were duly secur Agreement(s) executed by you, in favor for this debta as indicated below: Facility Amount (Rs.) Paa Housing 12,00,000 Flat N Loan 12,00,000 Flat N Loan 12,00,000 Flat N Sub: - Sub: - Subserved that the operations and financial assistance have become irreg	Begeneration of the second secon
Corporate Office: Motilel Os Email Branch Office - Shop 1 Mumbai - 42 PUBLIC NC Pursuant to taking possession of the s Finance Corporation Limited (AHF Enforcement of Security Interest Act, 2 online in the Web Portal of our Sales & I (InventON) i.e. https://auctions.inv described hereunder, which is in the PF is There Is Basis', particular of which ar Name of Borrowers/ Guarantors/Mortgagers LAN: LXPAN00315-160012248 Borrower: KISAN RAMCHANDRA RATHOD LAN: LXPAN00315-160012248 Borrower: KISAN KISAN RATHOD LAN: LXPAN00416-170027315 Branch: Asangaon Borrower: GANESH LAXMAN MORE C	Description Description Outload Flat No. 103, 1st Floor, Ekveers Saftrad Roder, S. No. 59/8B, Village Kartmen, S. No. 59/8B, Village Contract No.: A Structure, S. No. 59/8B, Village Kartmen, S. No. 100, H. No. 2, & S. No. 100, H.	Reserve Price Date & Time : 10.30 A.M. Rs. 7,00,000/- 8th March, 2021 Res. 7,00,000/- 8th March, 2021 Rs. 7,00,000/- 8th March, 2021 Rs. 7,00,000/- 8th March, 2021 Rs. 7,00,000/- 8th March, 2021 Rs. 10,000/- 8th March, 2021 Rs. 10,000/- 8th March, 2021 Rs. 10,000/- 8th March, 2021 Rs. 10,000/- 70,000/- Rs. 9,00,000/- 70,000/- Rs. 10,000/- 70,000/- 10.30 A.M. 70,000/-	This is to inform that C Company Law Tribur Kolkata Bench merge merger was 17.10. responsibilities and ar Bandhan Bank Limited include GRUH Finance Sale notice cum invit borrower(s) and that i (Now "the Bandhan Bi	OTICE CUM INVIT GRUH Finance Limited (GRUH) by Ord nal (NCLT) Ahmedabad Bench and () d into Bandhan Bank Limited (referre 2019. Therefore, pursuant to the ssets of GRUH have become the rigi (Bandhan Bank). Therefore, reference Ltd. prior to merger. ation to tender is hereby given to th the below described immovable prop net") is put for sale. The specific detai hereunderin the SCHEDULE: <u>SCHEDULE</u>	dhan c and the source of the	assed by the National 19 passed by NCLT, effective date of the he rights, liabilities bilities and assets of is notice is deemed to d in particular to the d to erstwhile GRUH	financial assistance is Rs, 8,40,528,0 charges stillpending from you. Particulars Principal Interest Total 4. Bank, therefore, hereby calls upon y said Act, notwithstanding any injunctic Section 34 of the said Act, to disch hereinabove, together with further inle within SIXTY DAYS from the date of the shall exercise all or any of the rights con said Act and under other applicable pro- S. You are also put on Notice that, in te you shall not transfer by way of leass mentioned secured assets charged to t the Bank. 6. It is needless to state here that, as p Notice is issued without prejudice to the or legal proceedings as deemed necess	Bank under the above said Housing Loan facility J and interest there on @9,50% p.a. and other Amount (In Rupees) 7,31,724.05 1,08,803.95 8,40,528.00 au by issuing this Notice under Section 13(2) of the no order from any Court of law as provided under arge, in full, your labilities to the Bank, stated rest thereon III the actual date of payment by you. Notice, failing which, Bank, as a secured creditor, firmed on it under sub-Section 4 of Section 13 of the sistons of the said Act. to ar assignment or sale or otherwise, the above he Bank, without obtaining the written consent from er the provisions of Section 37 of the said Act, this Bank's right to initiate/ pursue such or other action sary under any other applicable provisions of law. For The Greater Bombay Co-operative Bank Sd/- Authorized Officer
Terms and Conditions of E-Auction: 1. The Auction is conducted as per the out therein. Bidders may go th www.motialoswalhfl.com and https://auctions.inventon.in for 1 Form which will be submitted online 2. All the intending purchasers/bidde https://auctions.inventon.in and the e-Auction on the date and time: 3. For any enquiry, information & insp prospective bidders may contact and e-Auction Service Par	L e further Terms and Conditions of the Bid documer rough the website of Aspire Home Finance C d website of our Sales & Marketing and e bid documents, the details of the secured asset pr e; rs are required to register their name in the We generate their User ID and Password in free of co aforesaid section of the property, support, procedure and or the Client Service Delivery (CSD) Departmer ther M/s. Inventon Solutions Pvt. Lin & E-mail ID: care@inventon.co.in/aksha	corporation Limited (AHFCL), e-Auction Service Provider, ut up for e-Auction and the Bid eb Portal mentioned above as ost of their own to participate in nline training on e-Auction, the nt of our Sales & Marketing nited, through Tel, No.:	Name of borrower(s). Loan Account No., Date of Possession, Tender Reference No Mr. Sharadkumar Bansode Mrs. Varsha Sharadkumar Bansode A/c No. 401/9389 01.12.2019 Tender Ref. No. 401-849	Flat No. 2002A admeasuring about 577 sq.ft. carpet areas on 20th floor of the EMP 47 (C	Secured Debt as on date of Demand Notice and as on 31.01.2021 (in Rs.) Rs.2.23.8.754.17 as on 31.01.2017 Rs.2.23.8.754.17 as on 31.01.2021 which includes amount paid by the borrower(s) from the date of demand notice till date, if any. with further	Reserve price and EMD payable (in Rs.) Rs.3,18,00,000 EMD 10% of the offer price	FOR SALE OF ASSETS UNDER IN TARA JEWELS I Plot No. 122, 15th Road, Near II Contact: +91 9082156208; DATE & TIME OF E-AUCTION: WE PR (With Unlimite Assets and properties owned by Tara Liquidation Estate formed by The Company Law Tribunal, Mumbai Ben s ale by the undersigned https://ncitauction.auctiontiger.net [Sr. [Assets]]	SOLVENCY AND BANKRUPTCY CODE, 2016 (MITED (N LIQUIDATION) 9018 Bank, MIDC, Andheri (E) 400 093, India Email: liquidator.kohinoor@gmail.com DNESDAY, FEBRUARY 17, 2021 FROM 12.00 17 02.00 PM d Extension of 5 Minutes) a Jewels Limited – In Liquidation forming part of Liquidator, appointed by the Hon'ble National ch vide order dated July 30, 2019 are offered for through an e-auction platform uilt Up Reserve [Earnest Money] Bid Area Price Deposit Incremental

- 4. To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ies.
- To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ies. However the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrance, title of property/ies put on e-Auction and claims/ight/ducs/affecting the property prior to submitting their bid. The e-Auction and vertisement does not constitute any commitment or any representation of AHFCL. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to AHFCL. The Property is being officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claimsrights/dues;
 For participating in the e-Auction, intending purchasers/bidders will have to submitting purchasers. More Deposit (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'Aspire Home Finance Corporation Limited' or by way of RTGS/ NEFT to the account details in any way for asset. HDFCC Dou0606 along with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof on or before 04:00 PM of 06/03/2021;
 The Property will not be sold below the Reserve Price. The Successful Purchaser/ Bidder shall have to deposit the 25% (inclusive of EMD) of his/her/ its offer by way of RTGS/ NEFT to the account mentioned herein above within 24:00 hours from the completion of e-Auction, falling which the sale will be deemed have been failed and the EMD of the said Successful Bidder shall be forfieted;
- of the said Successful Bidder shall be forfeited;
- 3. The EMD of all other bidders who did not succeed in the e-Auction will be refunded by AHFCL within 72 working hours of the closure of the e-Auction. The EMD will not carry any interest
 8. The balance amount of purchase consideration shall be payable by the Successful Purchaser/ Bidder on or before the fifteenth (15th) day from the date of 'Confirmation of Sale' of the said secured asset by the Authorised Officer/ Secured Creditor or such extended period as may be agreed upon in writing by the Authorised Officer at his/her discrete the open of double for the date of the said secured asset by the Authorised Officer/

interest, costs. open terrace adjoining and charges, etc. having access through the said flat admeasuring about 1860 sq.ft., and Flat No. 2002B admeasuring about 296 sq.ft. carpet areas on 20th floor of the EMP 47 (C Wing, Bldg. No. 6) of Evershine Hallev CHS Ltd., situated at Halley CHS Ltd., situated at Evershine's Millennium Paradise, Thakur Village, Kandivli (E), Mumbai 400101 both flats constructed on the plot of land bearing CTS No. 809,810,820,822,818,824,828, 902 LtH viscok the sector of the 832 (all.pt), lying, being and situated at Revenue Village Poisar, Taluka Borivli, in the registration district and sub-

		PM TO 2.		(linutes)	
Acco	(With Unlim) ts and properties owned by 1			,	ormina nart c
Liqui	dation Estate formed by th	e Liquida	tor, appoir	nted by the Ho	n'ble Nationa
Com	pany Law Tribunal, Mumbai E	Bench vide	order date	d July 30, 2019	are offered fo
	e by the undersign ;//ncltauction.auctiontiger.ne		ougn ar	i e-auction	platforn
Sr.	Assets			Earnest Money	
No.		Area	Price	Deposit	Incrementa
		(sq.ft.)	(Rs.)	(EMD) (Rs.)	Amount (Rs
	I - Industrial/ Commercial F	roperties	1		
1.	Unit No. B-7/2, Basement floor, SDF-VII, Gems &				
	Jewellery Complex-II, Plot	3,023	97.00.000	9,70,000	1,00,000
	No. F-1, SEEPZ SEZ,	0,020	01,00,000	0,70,000	1,00,000
	Andheri (East),				
2.	Mumbai 400096				
Ζ.	Unit No. B-8, SDF-VII, Gems & Jewellery				
	Complex-II. Plot No. F-1.	1.560	50.50.000	5.00.000	1.00.000
	Complex-II, Plot No. F-1, SEEPZ SEZ, Andheri (East), Mumbai 400096	1,000	00,00,000	0,00,000	1,00,000
	2 – Residential Flats	0.	Dee	F	
Sr. No.	Assets	Carpet Area	Reserve Price	Earnest Money Deposit	Bid Incrementa
NU.		(in sq.ft	(Rs.)	(EMD) (Rs.)	Amount (Rs
1.	Flats at Golden Isle CHS,		()	((
	Aarey Milk Colony,	807	62,10,000	6,21,000	1,00,000
	Goregaon (East), Mumbai - 400065 (20th Floor).	1		0,21,000	.,
L of '	3 – Inventory	I	I		L
1.	Inventory	Asis	10,01,00,000	1,00,00,000	10,00,000
	4 - Factory Land & Building				
Sr.	Assets			Earnest Money	Bid
No.		Area	Price	Deposit	Incrementa
		(sq.ft.)	(Rs.)	(EMD) (Rs.)	Amount (Rs
	BL (N) 00 (N 0 00				
1.	Plot No. 29 (part) & 30 (part) Sub Plot A in SEEP7	,			
1.	(part), Sub Plot A in SEEPZ	40,768	18,25,00,000	1,82,50,000	10,00,000
1.	(part), Sub Plot Á in SEEPZ SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East),	40,768	18,25,00,000	1,82,50,000	10,00,000
	(part), Sub Plot Á in SEEPZ SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096.	40,768			
2.	(part), Sub Plot Á in SEEPZ SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096. Plant & Machinery	40,768	320.00.000	32.00.000	5.00.000
2. Term 1. E-, provi	(part), Sub Plot Å in SEEPZ SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096. Plant & Machinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or er M/s e-procurement Tec	40,768	3,20,00,000 as under: here is ba: Limited (/	32,00,000 sis" through app Auction Tiger).	5,00,000 proved servic Applicants ar
2. Term 1. E- provi requi	(part), Sub Piot À in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEP2, Andheri (East), Mumbai 400096. Plant & Machinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tec red to submit their Expression	40,768	3,20,00,000 as under: here is ba: Limited (<i>i</i> st strictly in	32,00,000 sis" through app Auction Tiger). A	5,00,000 proved servic Applicants ar
2. Term 1. E- provi requi form 2. Th	[part), Sub Piot Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096. Plant & Machinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tee red to submit their Expression ats provided under the E-Auct e complete E-Auction Proce	40,768	3,20,00,000 as under: here is bas Limited (<i>i</i> st strictly in as Docume randum co	32,00,000 sis" through ap; Auction Tiger) the manner pres int. nt. ntaining Terms a	5,00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition
2. Term 1. E provi requi form 2. Th of E-	(part), Sub Plot Å in SEP2 SEZ, Marol Industrial Area, SEP2, Andheri (East), Mumbai 400096. Plant & Machinery and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tec red to submit their Expression ats provided under the E-Auction ats provided under the E-Auction Auction, E- Auction Bid	40,768	3,20,00,000 as under: here is bas Limited (<i>i</i> st strictly in as Docume andum co ibility Crit	32,00,000 sis" through app Auction Tiger) the manner pres ent. ntaining Terms a eria, Declaration	5,00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidders
2. Term 1. E- provi requi form 2. Th of E- Desc	(part), Sub Piot Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096. Pilant & Machinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tee red to submit their Expression ats provided under the E-Auct e complete E- Auction Proce Auction, E- Auction Proce Auction, E- Auction Bid riotion of Assets et. are avail	40,768	3,20,00,000 as under: here is bas Limited (A st strictly in ss Docume andum co ibility Crit absite https	32,00,000 sis" through app Auction Tiger) the manner pres int. ntaining Terms a eria, Declaratio :://ncltauction.at	5,00,000 proved servic Applicants an scribed and th and Condition n by Bidders uctiontige.ne
2. Term 1. E provi requi forma 2. Th of E- Desc C o n vijay.	[part), Sub Piot Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Macchinery sand Conditions of the E-Au Auction will be conducted or der W/s e-procurement Tec der W/s e-procurement Tec er dto submit their Expression ats provided under the E-Auct e complete E- Auction Proce Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vija y Sh et shttv≪auctonitaernet. 10	40,768	3,20,00,000 as under: here is bas Limited (A st strictly in ss Docume andum co ibility Crit ebsite https + 91 9 6 the https	32,00,000 sis" through api Auction Tiger) . the manner pres int. ntaining Terms a eria, Declaratio ://ncltauction.a 190024310	5,00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidders uctiontiger.ne r e mail a uctiontiger.ne
2. Term 1. E provi forma 2. Th Oesc C o n vijay. intere	[part), Sub Piot Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEP2, Andheri (East), Mumbai 400096. Plant & Machinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tee red to submit their Expression ats provided under the E-Auction eroce Auction, E- Auction Proce Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vijay Sh ei shetty@auctiontiger.etl. (0)	40,768	320,00,000 as under: here is ba: Limited (/ t strictly in ss Docume randum co ibility Crit absite https + 91 96 the https e mentione	32,00,000 sis" through apy Auction Tiger) the manner press int. 	5,00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidders uctiontiger.ne r e m a i l a uctiontiger.ne g either one c
2. Term 1. E provi forma 2. Th of E- Desc C o n vijay. intere the t	(part), Sub Plot Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEP2, Andheir (East), Mumbai 400096. Plant & Machinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tec red to submit their Expression ats provided under the E-Auctio e complete E-Auction Proce- Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct. Mr. Vijay S he i shetty@auctiontiger.net. (O sted bidders will have to sea vo options, (I) company's n.	40,768	320,00,000 as under: here is ba: Limited (/ t strictly in ss Docume randum co ibility Crit absite https + 91 96 the https e mentione	32,00,000 sis" through apy Auction Tiger) the manner press int. 	5,00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidders uctiontiger.ne r e m a i l a uctiontiger.ne g either one c
2. Term 1. E provi forma 2. Th of E- Desc C o n vijay. intere the tv State	[part), Sub Piot Å in SEEP2, SEZ, Marol Industrial Area, SEEP2, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Machinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tec as provided under the E-Aucto e roomblete E- Auction Proce a suction, E- Auction Piot ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vijay Sh et shetty@auctiontiger.net. (O sted bidders will have to sea vo options, (I) Company's n: and oroperty type)	40,768	320,00,000 as under: here is ba: Limited (u at strictly in ss Docume andum co ibility Crit bisite https bisite https + 91 96 the https e mentione Jewels Lin	32,00,000 sis" through ap, Auction Tiger) the manner press int. ntaining Terms a reria, Declaratio :://ncltauction.ar 1 9 0 0 2 4 3 1 0 ://ncltauction.ar d company usin nited- In Liquida	5,00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidders uctiontiger.ne g either one c ation) or by (i
2. Term 1. E provi form: 2. Th of E- Desc C o n vijay. interes the tv State 3. Th by M	[part), Sub Piot Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Macchinery and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tec red to submit their Expression ats provided under the E-Auc e complete E- Auction Proce - Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vijay Sh ei shetty@auctontiger.net. (O sted bidders will have to sea vo options, (I) Company's n: and property type) e intending bidders are requir onday ie. 15th February, 202	40,768	320,00,000 as under: here is bas Limited (/ it strictly in ss Docume andum co ibility Crit absite https the https the https mentione Jewels Lin sit Earnest PM either	32,00,000 sis" through apy Auction Tiger) the manner pres nt ntaining Terms a eria, Declaratio :://ncltauction.ar d company usin mited- In Liquida Money Deposit through DD / NB	5,00,000 proved servic Applicants an scribed and th and Condition m by Bidders uctiontiger.ne r em ail a uctiontiger.ne g either one c ation) or by (i (EMD) amoun FT/ RTGS.
2. Term 1. E provi requi form: 2. Th of E- Desc C o n vijay. interes the tw State 3. Th by M 4. Th	[part), Sub Piot Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Piant & Machinery and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tee red to submit their Expression ats provided under the E-Auct e complete E- Auction Proce Auction, E- Auction Proce Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct. Mr. Vija y Sh ei shetty@auctiontiger.net. (0 shetty@auctiontiger.net. (0 shetty@auctiontiger.net. (0 shetty@auctiontiger.net. (0 e intending bidders are requin onday i.e 15th February, 202 e Name of the Eligible Bidder	40,768	320,00,000 as under: here is bas Limited (i st strictly in ss Docume "andum co jibility Crit bibility Crit bibility Crit bibility Crit ebsite https + 91 96 the https - mentione Jewels Lir sit Earnest PM either lentified by	32,00,000 sis" through apy duction Tiger). the manner pres int. training Terms a eria, Declaratio S//ncltauction.au 190024310 c//ncltauction.au d company usin nited- In Liquida Money Deposit through DD/NB	5,00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidder r email a uctiontiger.ne r geither one e tation) or by (i (EMD) amoun ET/RTGS. o participate i
2. Term 1. E provi requi form: 2. Th of E- Desc C o n vijay. interes the tw State 3. Th by M 4. Th e-auc	[part), Sub Piat Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Plant & Machinery and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tee red to submit their Expression ats provided under the E-Auct e complete E-Auction Proce - Auction, E- Auction Did ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vijay Sh ei shetty@auctiontiger.net. (0 systed bidders will have to sea vo options. (i) Company's m. and property type) e intending bidders are requir onday i.e 15th February.202 e Name of the Eligible Bidder tion on the portal (thtps://m	40,768	32000000 as under: here is bas Limited (/ t strictly in ss Docume andum co ibility Crit basite https + 91 96 the https mentione Jewels Lin sit Earnest PM either lentified by .auctiontig	32,00,000 sis" through apy Auction Tiger). the manner pres nt. ntaining Terms a eria. Declaratio :://ncltauction.au 19 00 24 31 0 :://ncltauction.au d company usin mited- In Liquida Money Deposit through DD / NE the Liquidator th ennet). The e-a	5,00,000 proved servic Applicants as scribed and th and Condition n by Bidders uctiontiger.ne grither one cation) or by (i (EMD) amoun EFT / RTGS. p participate i uction service
2. Term 1. E-, provi requi form; 2. Th of E- Desc C o n vijay. State 3. Th by M 4. Th e-auc provi	[part), Sub Piot Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Machinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tec red to submit their Expression ats provided under the E-Auct e complete E- Auction Proce Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail t a ct: Mr. Vija y Sh et shetty@auctontiger.net. (O vested bidders will have to sea vo options, (I) Company's n: and property type) e intending bidders are requin onday ie 15th February, 202 e Name of the Eligible Bidder tion on the portal (https://n der (Auction tiger) will provide	40,768	32000000 as under: here is ba: Limited (<i>i</i> t strictly in ss Docume andum co ibility Crit bisite https + 91 96 the https - mentione Jewels Lin sit Earnest PM either lentified by .auctiontig nd passwc	32,00,000 sis" through apy auction Tiger). the manner pres int. Intaining Terms a reria, Declaration //ncltauction.ar 1 9 0 0 2 4 3 1 0 d company usin nited - In Liquida Money Deposit through DD / NE the Liquidator to er.net). The e-a rd by email to eli	5,00,000 proved servic Applicants ar cribed and th and Condition n by Bidders uctiontiger.ne g either one (auctiontiger.ne g either one (titon) or by (i (EMD) amou FT/ RTGS. o participate i uction servic igible bidders
2. Term 1. E provi forma: 2. The of E- Desc C o n vijay. interest the tw State 3. The by M 4. The e-auce provi 5. The Resee	[(part), Sub Piot Å in SEEP2, SEZ, Marol Industrial Area, SEEP2, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Macchinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tec red to submit their Expression ats provided under the E-Auc e complete E- Auction Proce - Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vijay Sh ei shetty@auctointiger.net. (O sted bidders will have to sea vo options, (i) Company's n: and property type) e intending bidders are requir onday i.e 15th February, 202 e Name of the Eligible Bidders, tion on the portal (https://d der (Auction tiger) will provide e Eligible Bidders, participati rve Price, and increase their to	40,768	32000000 as under: here is bas Limited (/ et strictly in ss Docume andum co ibility Crit absite https besite https andum co ibility Crit absite https besite https andum co ibility Crit absite https besite https andum co ibility Crit absite and besite and andum co ibility Crit absite and besite and andum co ibility Crit absite and besite and andum co ibility Crit absite and besite and andum co ibility Crit absite and andum co ibility Crit absite and absite an	32,00,000 sis" through apy Auction Tiger). the manner present. the manner present. through apy August //ncltauction.au 1 9 0 0 2 4 3 1 0 ://ncltauction.au 1 9 0 0 2 4 3 1 0 ://ncltauction.au d company usin mited- In Liquida Money Deposit through DD / NB will have to bid	5.00,000 proved servic Applicants as scribed and th and Condition n by Bidders uctiontiger.ne g either one e tation) or by (i (EMD) amoun EFT / RTGS. o participate i uction servic gible bidders for at least th
2. Term 1. E- provi requi form: 2. The of E- Desc C o n vijay. interest State 3. The by M 4. The e-auce provi 5. The Resee in the the second the second	[part), Sub Piot Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096. Pilant & Machinery s and Conditions of the E-Au der M/s e-procurement Tec red to submit their Expression ats provided under the E-Auction Proce er dto submit their Expression ats provided under the E-Auction er complete E- Auction Proce Auction, E- Auction Proce Auction, E- Auction Proce Stetby@auctiontiger.net. (O sisted bidders will have to sea vo options, (I) Company's n: and property type) e intending bidders are requir onday i.e 15th February 202 e Name of the Eligible Bidder et (Auction tiper) will providu e Eligible Bidders, participati rve Price, and increase their t table above.	40,768	320,00,000 as under: here is bas Limited (/ t strictly in ss Docume andum co ibility Crit basite https + 91 96 the https e mentione Jewels Lin sit Earnest PM either lentified by .auctiontig nd passwc E-Auction, nimum inc	32,00,000 sis" through api Auction Tiger). the manner pres int. Intaining Terms a eria, Declaratio //ncltauction.au 190024310 d company usin mited- In Liquida Money Deposit through DD / NE the Liquidator the er.net). The e-a wid by email to eli will have to bid remental amoun	5.00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidders uctiontiger.ne g either one e tation) or by (i (EMD) amoun ET/RTGS. o participate i uction servici gible bidders for at least th t as mentione
2. Term Term 1. E provi requi form. 2. Th of E- Desc C o n vijay. 3. Th by M 4. Th e-auc provi 5. Th Resee in the 6. Th	[(part), Sub Piot Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Macchinery <u>a and Conditions of the E-Au</u> Auction will be conducted or der M/s e-procurement Tec red to submit their Expression tats provided under the E-Auc to spotiet E- Auction Proce - Auction, E- Auction Proce - Auction, E- Auction Pro- stety @auctontiger.net. (O sted bidders will have to sea vo options, (I) Company's ni and property type) e intending bidders are requir moday i.e 15th February, 202 e Name of the Eligible Bidder tion on the portal (https:// der (Auction tiger) will provid e Eligible Bidders, participati rve Price, and Increase their t table above.	40,768	320,00,000 320,00,000 here is bas Limited (<i>i</i> , is strictly in ss Docume andum co ibility Crit bisite https mentione Jewels Lin sit Earnest PM either lentified by .auctiontig nd passwc - Auction, nimum incr	32,00,000 sis" through apy Auction Tiger) the manner present the manner present it,/ncltauction.au 19 0 0 2 4 3 1 0 ://ncltauction.au d company usin mited- In Liquidat Money Deposit through DD / ME the Liquidator to ernet). The e-a rd by email to eli remental amoun or reject any or	5,00,000 proved service Applicants and and Condition n by Bidders uctiontiger.ne r em all a uctiontiger.ne g either one e attion) or by (i (EMD) amoun ETF/ TRIS. o participate i uction service for at least th t as mentione all offer(s) o
2. Term 1. E provi form: 2. The of E Desc C o n vijay. 3. The by M. 4. The e-auce provi 5. The Resee 6. The adjusted of the formation the formation	[part), Sub Piot Å in SEEP2, SEZ, Marol Industrial Area, SEEP2, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Machinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tec red to submit their Expression as provided under the E-Auction Proce e Auction, E- Auction Proce - Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vijay S he shetty@auctiontiger.net. (O sted bidders will have to sea vo options, (I) Company's n: and property type) e intending bidders are require onday i.e 15th February, 202 e Name of the Eligible Bidders, articipale Bidders, participal rve Price, and increase their t table above. le Liquidator has the absol.	40,768	320,00,000 as under: here is bas Limited (i t strictly in ss Docume andum co biblity Crit bosite https + 91 96 the https e mentione Jewels Lir sit Earnest PM either Her Met and auctiontig auctiontig auctiontig o accept o	32,00,000 sis" through api Auction Tiger). the manner pres int. Intaining Terms a eria, Declaration ://ncltauction.ari d company usin mited- In Liquida Money Deposit through DD / NE the Liquidator the er.net). The e-a will have to bid remental amoun or reject any or	5.00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidders uctiontiger.ne g either one of tation) or by (i (EMD) amoun- servic gible bidders for at least th t as mentione all offer(s) of portion there
2. Term provi requi forma 2. Th of E-C C o n vijay. inter to S tate by M 4. Th e-auco provi 5. Th Resee in the 6. Th adjou	[part), Sub Piot Å in SEEP2, SEZ, Marol Industrial Area, SEEP2, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Macchinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der W/s e-procurement Tec erd to submit their Expression ats provided under the E-Auc e complete E- Auction Proce - Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vija y Sh et shetty@auctointiger.net. (O stede bidders will have to sea wo options, (i) Company's n: and property type) e intending bidders are requir norday i.e 15th February. 202 e Name of the Eligible Bidders, toton on the portal (https://n der (Auction tiger) will provide E Eligible Bidders, participati rye Price, and increase their L table above. le Liquidator has the absolu- my/postpong/cancel the e- A the auction proceeding at any auction date & Imre. Wednes	40,768	320,0000 as under: here is bas Limited (u it strictly in ss Docume andum co biblity Crit boshte https besite https besite https amentione Jewels Lin sit Earnest PM either lentified by .auctiontig nd passwc 2-Auction, nimum inc: o accept c withdraw a nout assign	32,00,000 sis" through apy Auction Tiger) the manner pres- int. thing Terms a eria, Declaratio Sc/Incltauction.au 190024310 c:/Incltauction.au 190024310 d company usin mited- In Liquida Money Deposit through DD / MB the Liquidator to the Liquidator to erid by email to eli will have to bid remental amoun or reject any or my property or p ing any reason 1	5.00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidder uctiontiger.ne g either one e tation) or by (i (EMD) amoun FT/ ATGS. o participate i uction servic igible bidders for at least th tas mentione all offer(s) c oortion thereat.
2. Term To E	[part). Sub Piot Å in SEEP2 SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Plant & Machinery and Conditions of the E-Au Auction will be conducted or der M/s e-procurement Tee red to submit their Expression ats provided under the E-Auctor er or out a submit their Expression ats provided under the E-Auctor er oto submit their Expression ats provided under the E-Auctor er Auction, E- Auction Proce Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail t a ct: Mr. Vija y Sh et shetty@auctiontiger.etl. (O shetty@auctiontiger.etl. (O shetty@auctiontiger.y will provide e intending bidders are requir ondary i.e 15th February, 202 e hame of the Eligible Bidder troe no the portal (https://n der (Auction tiger) will provide e Eligible Bidders, participati rve Price, and increase their t table above.	40,768	320,0000 as under: here is bas Limited (u it strictly in ss Docume andum co biblity Crit boshte https besite https besite https amentione Jewels Lin sit Earnest PM either lentified by .auctiontig nd passwc 2-Auction, nimum inc: o accept c withdraw a nout assign	32,00,000 sis" through api Auction Tiger). the manner pres int. Intaining Terms a eria. Declaration //ncltauction.ar d ocmpany usin mited- In Liquida Money Deposit through DD / NE the Liquidator tu er.net). The e-a will have to bid remental amoun or reject any or ning property or ping any reasont D21 from 12.00 J	5.00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidders uctiontigene g either one d tation) or by (i (EMD) amoun- Err / RTGS. o participate i uction servic gible bidders for at least th t as mentione all offer(s) o portion there thereof. PM to 2.00 PI
2. Term To E	[part), Sub Piot Å in SEEP2, SEZ, Marol Industrial Area, SEEP2, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Macchinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der W/s e-procurement Tec erd to submit their Expression ats provided under the E-Auc e complete E- Auction Proce - Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vijay Sh et shetty@auctointiger.net. (O stede bidders will have to sea wo options, (i) Company's n: and property type) e intending bidders are requir onday i.e 15th February. 202 e Name of the Eligible Bidders, toton on the portal (https://n der (Auction tiger) will provide E Eligible Bidders, participati rye Price, and increases their L table above. le Liquidator has the absolu- my/postpong/cancel the e- A the auction proceeding at any auction date & Imre. Wednes	40,768	3200000 as under: here is bas Limited (u it strictly in ss Docume andum co biblity Crit boshet https here https here https here https auetiontig auetiontig auetiontig accept co withdraw a hout assign jary 17, 20	32,00,000 sis" through apy auction Tiger). the manner present. the manner present. the manner present. through CP AS 1 of congany usin nited- In Liquida Money Deposit through DD / MB the Liquidator to ernet). The e-a will have to bid remental amoun or reject any or ny property or of ing any reasont 121 from 12.001 Brijendra I	5,00,000 proved servic Applicants as scribed and th and Condition n by Bidders uctiontiger.ne g either one e tation) or by (i (EMD) amoun FT/ATGS. o participate i globe bidders for at least th t as mentione all offer(s) o optrion there thereof.
2. Term T. E-, provi forma 2. The of E- Desc C o n vijay. State 3. The by Mi 4. The e-auc provi 5. The Resee in the 6. The tadjou from 7. E-4 adjou	[part), Sub Piot Å in SEEP2, SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Macchinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der W/s e-procurement Tec red to submit their Expression ats provided under the E-Auc e complete E- Auction Proce Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vijay Sh et shetty@auctontiger.net. (O stede bidders will have to sea to options, (i) Company's ni and property type) e intending bidders are requir mortay i.e 15th February. 202 e Name of the Eligible Bidders, table Bidders, participati rypostpone/cancel the e-A the auction proceeding at any unciton det extension of 5 min)	40,768	32000000 as under: here is ba: Limited (i t strictly in so Docume andum co ibility Crit bosite https: the https: mentione Jewels Lin sit Earnest PM either PM either PM either PM either entfield by .auctiontig nd passwo z-Auction, nimum incro o accept co withdrawa a hout assign Jary 17, 20	32,00,000 sis" through api Auction Tiger) the manner present. Intaining Terms a reria, Declaration yellocitic tion.ar 190024310 Company usin mited- In Liquida Money Deposit through DD / NE the Liquidator the eranet). The e-a red by email to eli will have to bid remental amoun or reject any or ny property or ping any reasont 121 from 12.00 Brijendra I dator for Tara J	5.00.000 proved servic Applicants ar scribed and th and Condition m by Bidders uctiontiger.ne g either one c ation) or by (i (EMD) amour EFT / ATGS. p participate i uction servic gigible bidders for at least th t as mentione all offer(s) c portion thereof. PM to 2.00 PF Kumar Mishre weels Limite
2. Term To E	[part), Sub Piot Å in SEEP2, SEZ, Marol Industrial Area, SEEP2, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Macchinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der W/s e-procurement Tec erd to submit their Expression ats provided under the E-Auc e complete E- Auction Proce - Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vijay Sh et shetty@auctointiger.net. (O stede bidders will have to sea wo options, (i) Company's n: and property type) e intending bidders are requir onday i.e 15th February. 202 e Name of the Eligible Bidders, toton on the portal (https://n der (Auction tiger) will provide E Eligible Bidders, participati rye Price, and increases their L table above. le Liquidator has the absolu- my/postpong/cancel the e- A the auction proceeding at any auction date & Imre. Wednes	40,768	32000000 as under: here is bas Limited (U it strictly in ss Docume andum co biblity Crit biblity	32,00,000 sis" through api Auction Tiger) the manner present. Intaining Terms a reria, Declaration yellocitic tion.ar 190024310 Company usin mited- In Liquida Money Deposit through DD / NE the Liquidator the eranet). The e-a red by email to eli will have to bid remental amoun or reject any or ny property or ping any reasont 121 from 12.00 Brijendra I dator for Tara J	5,00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidders uctiontiger.ne g either one c tation) or by (i (EMD) amour EFT/ RTGS. p participate i uction servic igble bidders for at least th tas mentione all offer(s) c portion there thereot. PM to 2.00 PP Kumar Mishr weels Limite 7-2018/1025
2. Term 1. E-, provi requi form. 2. Th of E- Desc C o n r State 3. Th by M 4. And 5. Th Resee 6. Th Resee 6. Th adjou from 7. E from 7. E (with	[part), Sub Piot Å in SEEP2, SEZ, Marol Industrial Area, SEEPZ, Andheri (East), Mumbai 400096. Piant & Macchinery s and Conditions of the E-Au Auction will be conducted or der W/s e-procurement Tec red to submit their Expression ats provided under the E-Auc e complete E- Auction Proce Auction, E- Auction Bid ription of Assets etc. are avail ta ct: Mr. Vijay Sh et shetty@auctontiger.net. (O stede bidders will have to sea to options, (i) Company's ni and property type) e intending bidders are requir mortay i.e 15th February. 202 e Name of the Eligible Bidders, table Bidders, participati rypostpone/cancel the e-A the auction proceeding at any unciton det extension of 5 min)	40,768	32000000 as under: here is bas Limited (U it strictly in ss Docume andum co biblity Crit biblity	32,00,000 sis" through api Auction Tiger). the manner pres int. Intaining Terms a reria. Declaration ://ncltauction.an 1 9 0 0 2 4 3 1 0 d company usin mited- In Liquida Money Deposit through DD / NE the Liquidator the er.net). The e-a will have to bid remental amoun or reject any or ning any reason 121 from 12.001 Brijendra I dator for Tara J P-N00109/2017	5,00,000 proved servic Applicants ar scribed and th and Condition n by Bidders uctiontiger.net g either one c uctiontiger.net g either one c tation) or by (ii (EMD) amour EFT/ RTGS. o participate i uction servic igible bidders. for at least th t as mentione all offer(s) c portion there thereof. PM to 2.00 PH Kumar Mishr ewels Limite - 2018/1025

discretion. In case of default, a	Il amounts deposite	ed till th	en shall	be liable to b	e forfeited;

9. Date of Inspection of the Immovable Property is on 08/02/2021 between 11.30 AM to 04.00 PM.

- 9. Date or inspection of the immovable Property is on 06/2/021 between TL30Am to 04.00 PM.
 10. At any stage of the e-Auction, the Authorised Officer may accept/pries/cm/odify/(cancel the bid/offer or postpone the e-Auction without assigning any reason thereof and without any prior notice. In case any bid is rejected, Authorised Officer can negotiate with any of the rendered or intending bidders or other parties for sale of property by Private Treaty.
 11. The Successful Purchaser/ Bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable.
- applicable law
- 12. Sale is subject to the confirmation by the Authorised Officer;
- Sale is subject to the confirmation by the Authonised Officer;
 The Borrower/Guarantors, who are liable for the sale olustanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of above mentioned auction sale;
 The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESIACT; 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to AHFCL. in full before the date of sale, auction is liable to be stopped.
- 15. The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be at the time of closure of the loan.
- a the time of observed in the variant of the basis of the
- shall be auctioned on As is where is basis, As is what's basis and whatever is and no recourse basis. 17. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, as amended from time to time; It shall solely be the responsibility of the Successful Bidder/ Purchaser to get the sale registered. All expenses relating to stamp duty, registration charges, transfer charges and any other expenses and charges in respect of the registration of the sale for the above referred property shall be borne by the Successful Bidder/ Purchaser. The sale has to be registered at the earliest else the purchaser has to give the request letter to AHFCL mentioning the reason of delaying the registration.
- earliest ease in the put classer has to give the request relef form in CE menutoning the reason of using ing the registration, IS No person other than the intending bidder/ offerer themselves, or their duly authorised representative shall be allowed to participate in the e-Auction/sale proceedings. Such Authorisation Letter is required to submit along with the Bid Documents:
- the Bid Documents; 19. Special Instruction: e-Auction shall be conducted by the Service Provider, M/s. Inventon Solutions Pvt. Limited on behalf of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL), on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home/ offices/ place of their Bid as per their choice above the Reserve Price. Internet connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither AHFCL nor InventON shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements/ alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote/improve his/her Bid to avoid any such complex situations. avoid any such complex situations.
- 20. The same has been in published in our portal https://motilaloswalhf.com/eauction-pdf
- NB: Please note that the secured creditor is going to issue the sale notice to all the Borrowers/ Guarantors/ Mortgagors by speed/ registered post. In case the same is not received by any of the parties, then this publication of sale notice may be treated as a substituted mode of service.

	Sd/-
Place : Maharashtra	Authorised Officer
Date : 02-02-2021	Aspire Home Finance Corporation Limited

	Mumbai S Registratic within the jurisdicitio	Mumbai city and uburban bearing on Zone No. 78/351, assessment no f "R-South" Ward, numbai Mahanagar				
The date of the tender of below.	opening and	d other details for the al	bove mentioned proper	ty is as mentioned		
Tender form fee			r the above property pa favoring "Bandhan Banl			
Date of inspection of pro	operty	05.02.2021 between	10.00 A.M. to 5.00 P.M	Λ.		
Last date and time for re tender	eceiving	19.02.2021 up to 05:00 P.M. at the Regional office of Bandhan Bank Limited, Netaji Marg, Near Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad–380 006				
Earnest Money Deposit (EMD) payable		10% of the offer price is to be paid along with tender by way of Bankers cheque/Demand Draft favoring at "Bandhan Bank Limited"				
Date and place of openir	ng tenders	The tenders shall be opened on 23.02.2021 at Bandhan Bank's Regional Office as stated herein above				
Tender forms available at		Gokhale Road, Naupad Name of contact perso	unak Arcade, 1st and 2 a, Thane(W)- 400602, n(s): 3061054 / 96999187 9970823425	Maharashtra		
The sale of the property v BASIS" and "WHATEVER						
The Bank submits that w against the aforesaid pro				es filed or pending		
The borrower(s)/mortgag under section 13(8) of the			the date of sale confirm	nation as provided		
For detailed terms and co www.gruh.com\tender.	onditions of	the sale notice cum invit	ation to tender, please r	efer to our website		

Date: 02/02/2021 Place: Thane

Bandhan Bank Limited Authorised Office

Regional Off.: Netaji Marg, Nr. Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ah Fax: +91-79-26560649 | Toll Free No.: 18002335300 | Website: www.ba Ahmedabad-6. nbank.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. रश्मिन खिमजी शाह आणि श्रीम. ज्योती रश्मिन शाह हे पलॅट क्र. १३०६, कावेरी को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., एविंग, नीलकंठ व्हॅली, ७ वा रोड् राजावाडी, घाटकोपर (पूर्व), मंबई - ४०००७७ राजावाडा, वाटकापर (पूच), नुबइ - ३०००७७७ च सध्याचे मालक, शेअर प्रमाणपत्र क्र. ७८ आणि विभिन्न क्र. ४०६ ते ४१० चे धारक आहेत. सद प्रलॅट हा श्री. अशोक बी तातेड आणि श्रीम भेषाद हा आ. जराजा नाच विम्मी अशोक तातेड यांच्याकडून १७ फेब्रुवारी, २००० दिनांकीत फ्लॅटच्या विक्रीकरीताचा कराराद्वारे विक्री केली, सदर करार हरविला/गहाळ झाला श्री. अशोक बी तातेड आणि श्रीम. विम्मी श्री. अशाक वा तातड आण श्राम. ावम्मा अशोक तातेड थांनी सद्र पर्लेट नीलकंठ मॅन्शन्स लिमिटेड कडून १८ सप्टेंबर, १९९५ दिनांकीत आर्टिकल ऑफ ॲग्रीमेंट द्वारे खरेदी केले. म्हणून सदर सूचना वाद्वारे देण्यात वेते की, कोणतीही व्यक्तीला वरील उद्धेखित कागदगत्र मिछात्यास

किंवा सदर फ्लॅट परिसराशी संबंधीत कोणताई दावा/ अधिकार/ नामाधिकार/ हितसंबंध/ गहाण असल्यास मला व्यक्तीश: कागदपत्राच्या मुळ जनएपात्त मला व्यक्ताशाः कार्गदपत्राच्या पुराव्यांसह सदर सूचना जारीच्या १५ दिवस आत कळविणे. ठिकाणः मुंबई दिनांक: ०ँ२.०२.२०२१

प्राची एन. शाह वकील उच्च न्यायालय आणि नोटरी पफाल उच्च म्बायालय जागि मोटरा फ्लॅट क्र. ९०५, ओकवूड, रुनवाल ग्रीन्स, मुलुड गोरेगाव लिंक रोड, नाहूर, माडुप(प), मुंबई- ४०० ०७८. मोबाईल क्र: ९३२४०८७१६६/ ९८२०८८७१६६

जाहीर नोटीस

सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव- पेणकरपाडा, ता. व जि. ठाणे, येथील खालील वर्णनाची जमीन मिळकतः

जुना सर्व्हे नं. नवीन सर्व्हे नं. २०६/२ ३८/२ १_२०_०० 80.00 उपरोक्त जमीन मिळकती मध्ये माझे अशील १) श्री. मोहम्मद युनूस खान, २) श्री. मंगेश कमलाक गटील, ३) थी, महेंद गणपत पाटील, ४) थी, नरेश चांगो पाटील आणि ५) थी, प्रकाश महादेव गावत, २७ तम. नषठ मानेत मानेत, २० तम. पित वर्गा मानेत गाम २७ तम. तम्म यादील यांचा ७५ दक्के अविभन्त, सामाईक, अविभाग्च दिस्सा, हकक व अधिकार आहे. माने अशिलांची नावे ७/१२ च्या उताऱ्यावर चढविण्यासाठी मा. उवविभागीय अधिकारी ठाणे यांचे कडे द्यवा दाखल केला आहे ज्याचा अपिल क. टीडी/६/टेनन्सी अपिल क ००१२१/२०२० असा आहे गणि मा. सिनियर डिव्हिजन ठाणे यांचे कोर्टात सुद्धा दावा दाखल केला आहे ज्याचा दावा क्र. रे.मु.नं. ५५४/२०२० असा आहे जे अद्याप प्रलंबित व न्यायप्रविष्ठ आहेत. तरी मेसर्स युनिक शांती स्टा डेव्हलपर्स यांनी नमुद मिळकती संदर्भात माझे अशिलांचे लेखी संमती शिवाय कोणताही व्यवहार क नये. तसेच माझे अशिलांना असे समजले आहे की नमुद मिळकती संदर्भात काही व्यक्ती कोणाबरोबर तरी व्यवहार करायचा प्रयत्न करीत आहेत. तरी सदर मिळकतीमधील माझे अशिलांचे हक्क. अधिका भबाधीत आहेत म्हणून माझे अशिलांचे संमती शिवाय नमुद मिळकतीबाबत कोणीही कसलाई व्यवहार करू नये, तसे केल्यास परिणामास व कायदेशीर कारवाईस ते स्वतः जबाबदार राहतील. सदर न प्रति के सिंह के सार्वाही हो से कि सार्वे के सार बावतीत कोणांचीही के सार्वाही हो सकत, दावा, इक्क, अधिकार, हितसंबंध, तकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पुराव्यानिशी मला बी/००५, नयनसृष्टी बिल्डिंग, रामलक्ष्मण कॉम्प्लेक्स, पैनकरपाडा, मिसा रोड पूर्व, ता. व जि. ठाणे–४०११०७ या पत्त्यावर लेखी कळवावे अन्यथा तसा कोणाचाही काहाही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा, हरकत व तक्रार नाही त्र असल्यास सोडून देण्यात आला आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

> ॲड. संजय काशिनाथ गुंड खरेदीदाराचे वकील

जाहीर सूचना

या नोटीसीद्वारे आम जनतेस करण्यात येते की, या नोटीशीतील परिशिष्टात नमुद केलेल्या जमिन मिळकतींमध्ये माझे अशिल **सौ. कल्पना नरेश पाटील**. रा. गोडदेव. भाईंटर (प.). आणि **मोहना राजू देशमुख,** रा. जीवदानी रोड, विरार (पूर्व), यांचा सामाईक व अविभाजित हिस्सा, हक व अधिकार आहे. सदर मिळकतींच्या ७/१२ सदर माझ्या अशिलांची नावे मालकी हकाने दाखल आहेत. मात्र, माझ्या अशिलांच्या अपरोक्ष व माझ्या अशिलांना विश्वासात न घेता. सटर मिलकती अन्य रसमांस विकण्याचा प्रयत्न सटर मिलकतींमधील अन्य हिस्सेटारांनी वालविला आहे. सदर मिळकती आजमितीस माझ्या अशिलांच्या सामाईकरित्या व प्रत्यक्ष कब्जेवहिवाटत असून, सदर मिळकतींचे आपआपसात सरसनिरस वाटप झालेले नाही. सदर मिळकतींबाबत कोणत्याही इसमाने खरेदी–विक्री कामी कोणताही व्यवहार अथवा करार करू नये व केल्यास, तसा व्यवहार व करार माझे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही. तसेच तशा इसमांस सदर मिळकतींचे निर्विवाद टायटल आणि मोकळा व प्रत्यक्ष ताबा मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.

	जामन मिळकताचे पाराशष्ट			
ालुका वसई	, जि. पालघर	येथील खालील वर्णना	च्या जमिन मिळकती :	
गाव	सर्व्हे क्र.	हिस्सा/प्लॉट क्र.	क्षेत्रफळ (हे-आर-प्रती) पोट	

तालुका

		· · · · · · · · · · · · · · · · · · ·	खराब्यासहीत
जुचंद्र	११६	2	0-X3-0
चंद्रपाडा	२०६	8	०-४२-०
बापाणे	२२	५/१	0-58-30


ॲड. दिलीप वि. पंडीत सी/१०४, गावदेवी प्रसाद सोसायटी, गोडदेव, भाईंदर (पूर्व), जि. ठाणे-४०१ १०५



ई–लिलावाद्वारे आर्थिक मालमत्ता बँका/ ARCs/NBFCs/FIs यांना विकणे

भारतीय स्टेट बँक आर्थिक मालमत्ता ई-लिलावा मार्फत विकण्यासाठी बँका/ARCs/NBFCs/Fls यांच्याकडून बोली (बिङ्स) मागविण्यात येतील. एसबीआयने वेळोवेळी प्रदर्शित केलेल्या अशा आर्थिक मालमत्ता विकत घेण्यासाठी बोली लावण्यास इच्छक असलेल्या बँका/ARCs/NBFCs/FIs, जर गोपनीयता करार आधी अस्तित्वात नसेल तर, बोली लावण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. बँकेबरोबर गोपनीयता करार करण्यासंबंधी आणि इतर प्रश्नांसाठी इच्छक बँका/ARCs/ NBFCs/FIs बँकेशी पुढील ई-मेल वर संपर्क करू शकता dgm.sr@sbi.co.in

भारतीय स्टेट बँक, बँका/ARCs/NBFCs/FIs यांच्याकडन बँकेच्या एकण ₹33.49 करोड असलेल्या बडीत खात्याच्या (NPAs) (02) मालमत्ताच्या प्रस्तावित विक्रीसाठी स्वारस्याची अभिव्यक्ती मागवीत आहे. पात्र सभाव्य बोली लावणाऱ्याना विनती आहे कि त्यानी आपली ई-लिलावात भाग घेण्याची तयारी 'स्वारस्याची अभिव्यक्ती'' मार्फत बँकेला कळवावी. अधिक माहितीसाठी कपया बँकेची <u>https://bank.sbi</u> ह्या वेबसाइटला भेट द्यावी. अधिक तपशीलासाठी <u>SBI</u> <u>In the news > Auction Notice > ARC AND DRT</u> या लिंक वर क्लिक करा. उप महाप्रबंधक



प्राव्यांसह सदर सूचना जारीच्या १५ दिवसांच् or any rights with regard to FSI/IDR in the undermentioned property or otherwise are hereby required to notify the same in writing along with documents in support thereof to the undersigned at his office at 101, Rose Residency, 1st Roor, Dixit Road (Extn.), Off Shradhanand Road, Vile Parle (East), M um bai 400 057 or email at adv.mark.dmello@gmall.com within 14 days from the date of publication hereof, failing which, it shall be presumed that no person has any claim right, tulle or interest in the under mentioned property and such claim, if तेमांकः ०२.०२.२०२१ प्राची एन. शाह वकील उच्च न्यायालय आणि नोटरी

फ्लॅंट क्र. ९०५, ओकवूड, रुनवाल ग्रीन्स, मुलुंड गोरेगाव लिंक रोड, नाहूर, मॉर्डुप (प), मुंबई- ४०० ०७८े. नोबाईल क्र: ९३२४०८७१६६/ ९८२०८८७१६१

क्षेत्र (हे.आर.प्र.) आकार (रु. पै.)

आत कळविणे

ठिकाण: मुंबई

operty will be commenced & complete ithout eference to any such claim. THE SCHEDULE HEREINABOVE LL THAT piece and parcel of land bearing

nder mentioned property and such claim, ny, shall be deemed to have been waived

redevelopment of the under mention

बवर्शाक्तं

मुंबई, मंगळवार, २ फेब्रुवारी २०२१

जाहीर सूचना

याद्वार सूचना दण्यात यत का, माझ अशाल (१) आ वेंकटेश रमन आणि (२) सौ. पालामणी रम-देवेंद्र हे येथील परिशिष्टातील नमूद फ्लॅट (१) श्रीम

विमला जी जाधवानी (२) श्री. अरुण ज

विमेला जा आधवाना (२७ ला. जावना ... जाधवानी आणि (३) सौ. पूजा जी जाधवानी ऊर्फ सौ. दिया निशांत तेजवानी यांच्याकडून खरेदी

उफ सा. ादया निशान तजवाना याच्याकडून खरदी करण्यामध्ये इच्छक आहेत. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा जसे की, कोणताही करार, विश्वते, हस्तांतर, बारसाहक, निर्वाह, सुविधाधिकार, प्राप्त, राष्टाण, बारसाहक, निर्वाह, सुविधाधिकार, आणि/किंवा सदर

मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणताही आक्षेप असल्य

त्यांनी निम्नस्वाक्षरीकारांना लिखित या प्रसिद्धीच

त्यांना निम्नस्यावराकारांना लिखित यो प्रासद्धाच्य तारखेपासून १५ दिवसांच्या आत पूरक कागदपत्रासह कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास माझे अशील तेथे कोणतेही कोणकडुनही दावा किंवा मागणी किंव

आक्षेप नसल्याचे गृहित धरून सदर व्यवहार पूर्ण करेल

आणि सदर त्यागित, परित्यागित, सोडन दिल्याचे

परिशिष्ट

किंवा रद्द समजले जाईल

ठिकाण: मंबई

दिनांक: ०२/०२/२०२१

82

No.513, City Survey No. F/350 totally admeasuring 730 square yards equivalent to 610.40 square meters or thereabouts or as per actual measurement of Bandra Town lanning Scheme No. III, along with the building constructed thereon, known a uilding constructed thereon, known as Queen of Queens' consisting of ground plus (three) upper floors and has 10 (ten) number of flats + 3 garages in the compound situate, ying and being in registration, sub district of Jandra in Greater Mumbai and otherwise illuated at 35th Road, Bandra (West), Mumbai-00 050 and bounded as follows-D or towards the EastEW Ptol No.514 on or towards the East:By Plot No 514 on or towards the West:By Plot No.512

On or towards the North:By DP Road viz 35th Road On or towards the South:By Plot No.511 Place : Mumbai Date: 02nd Feburary, 2021 (Mark D'Mello

Advocate, High Court

जाहीर सूचना गद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील पध्ये तपशीलामध्ये सविस्तरपणे वर्णन हलेली तिचे परिसराच्या खरेदीकरीता श्री गिलरोय रोडिगज (मालक) सह वाटाघाटी करत आहे.

कोणत्याही व्यक्तीस अंतर्गत संचापैर्क परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेली मरिसराकरिता किंवा त्याच्या कोणत्याही भाग/हिस्सेकरिता किंवा विरोधात किंवा च्य तंबधित कोणताही दावा, मागणी, हक्क, लाभ किंवा हितसंबंध असल्यास, विक्री, हस्तांतर अभा रिवर्षिये अवर्थात, विष्ठा, एरवाय, अभिहस्तांकन, अदलाबदल, हक्क, हितसबंध, शेअर, भाडेपट्टा, पोट–पट्टा, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, परवाना, हाण, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, भार करार, विश्वस्त, पोटगी भोगवटा,

सुविधाधिकार, चिरभोगाधिकार, वारसा, इच्छापत्र, ताबा, करारपत्र, प्रलंबित वाद, कुटुंब व्यवस्था, तडजोड, कायद्याचे कोणत्याही . होर्टाचे आदेश किंवा हुकूम, भागीदारी किंव गशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे लिखित दस्तावेजांच्या प्रमाणीकृत वरूपात कोटोकॉपीदारे निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे **कार्यालय क्र. ५०२/५०३, ५वा मजला**, बी-विंग, ३६ टर्नर रोड, फॅब इंडिया वर बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०० ०५० प्रसिध्दीच्या दिनांकापासून **चौदा (१**४**)**

दिवसांत कळवावे, याशिवाय कोणताही दावा अस्तित्वात नसल्याचे समजले जाईल आणि कोणतेही असे सारखे सोडून दिल्याचे किंवा यागल्याचे गहीत धरले जाईल आणि माझे नशील परिसराच्या खरेदीसह प्रक्रिया करतील

मे. प्रिसेप्ट लिगल करिता

वकील

कैथ जे. सलदान्हा भागीदा

B

परिशिष्ट (वर उल्लेखित परिसराचे वर्णन) मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचा नोदंणीकत जिल्हा आणि उप जिल्ह्यातील सेंट मार्टिन्स रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०० ०५० येथे ठिकाणी, गाव बांद्रा सीटीएस क्र. एफ/१११३

आणि टाऊन प्लानिंग योजना क्र. 🛚 चे अंतीम मुंबई-४०० ०२१ प्लॉट क्र. ४१ धारक मिळकतीवर उभी असलेले अमर जिवान इमारतीचे कंपाऊड मध्ये बेंसमेंटवर स्टॅक क्र. बी–११ आणि बी–१२ आणि पोडियम लेव्हल वर धारक क्र. पी– एक कार पार्किंग जागा) तीन कार पार्किंग जागेसह १७ व्या मजल्यावर मोजमापित अंदाजे ११४५ चौरस फूट चटई क्षेत्र, फ्लॅट क्र. १७०१ २. सौ. कोरा पेशोरीलाल सोनी (सह-कर्जदार) शेअर प्रमाणपत्र क्र. ६३ अन्वये धारण केलेले धारक विभिन्न क्र. ६२१ ते ६३० बांद्रा अम डी/४०३. जिवान को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लेमिटेड मध्ये मालकाद्वारे धारण केलेले प्रत्येकी, रू.५०/- चे दहा शेअर्स. मंबई, दिनांक २ फेब्रवारी २०२१,

महाशय. विषय : तुमचे ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक लि., वांद्रे शाखेतील गृह कर्ज खाते क्र

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्ममेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) (ह्यानंतर उल्लेख ''सदर ॲक्ट'') च्या कलम १३(२) अन्वये तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीसाठी सचना

१. बँकेने तुम्हाला गृह कर्ज सुविधा दिली, बँकेने मंजुर केलेले सदर वित्तीय सहाय्य खाली

٤.

HIND RECTIFIERS LTD. Regd. Office & Works : Lake Road Bhandup (W), Mumbai-400078 Tel No. + 91 22 2569 6789 Fax: + 91 22 2596 4114 CIN: L28900MH1958PLC011077 rs@hirect.com, www.hirect.cor भारतीय प्रतिभूती व बिनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विभोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे बिनियमन २ (१) (१) अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात वेत आहे की, दि. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिंग कंपनीच्या अलेखागरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीव निष्कर्त्तीवर विचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देण्यासात NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors is scheduled to be कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार, दि. १२ फेब्रवारी, २०२१ रोजी आयोजित करण्यात येत ऑह वरील सचना कंपनीची वेबसाइट www.tilind.com. बीएसईची वेबसाइट www.bseindia.com व एनएसई ठिकाण : मुंबई दिनांक : १ फेब्रुवारी, २०२१ Directors is scheduled to be held on Wednesday, the the 10th February 2021 at Mumbai to consider and approve inter-alia, the Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December 2020. INVITING CLAIMS OF OBJECTION TO THE TRANSFER OF The said information is also available on the Company's website at www.hirect.com and may also be available on the

येथे सूचना देण्यात येते की, स्वर्गीय अरविंद रघुनाथ तोम्बाट हे एस.व्ही.सी. को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड एस.वही. मार्ग शाखा, ग्रॅण्ट रोड पुर्व, मुंबई-४००००७ या बॅंकेमध्ये बचत बॅंक खातेधारक आहेत. यांचे २९.०३.२०१९ रोजी निधन झाले.

आहेत, ज्यांची पत्नी श्रीमती विनीता अरविंद तोम्बाट यांचे त्यांच्या निधनापुर्वीच निधन झाले आहे खालील स्वाक्षरीकर्ता वकील यांनी सदर बचत खातेमधील मयत सदस्याचे निधी हस्तांतरणासाठी कायदेशी गरसदार किंवा दावेदार किंवा आक्षेपकर्ता यांच्याकडून सदर सुचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्या । यांचे दावा/आक्षेप पृष्ठचर्थ्य पुराव्यांच्या प्रतींसह दावा आणि/किंवा आक्षेप मागविले आहेत.

जर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षे प्राप्त न झाल्यास योग्य असेल त्या प्रमाणे मयताचे उपरोत्त बचत बँक खात्याच्या निधीसह व्यवहार करण्यास माझे अशिलास मोकळीक असेल

द्वारा अनसुया इत. वकील ५९ बॉम्वे म्युच्युल चेंबर्स, १९/२१, अंवालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. मोबा..९८२०९८६१७०, कार्यालय क्र.:०२२-२२६३०२९२

जाहीर सूचना

सूचना घेण्यात यावी की, श्री. अभिषेक श्रिवास्तव आणि श्रीम. कृपा श्रिवास्तव (मालक) हे सर्व भार आणि दावे पासून मुक्त **परिशिष्टात** सविस्तरपणे वर्णन केलेले . (यानंतर **संदर मिळकत** असे उल्लेखावे) कार पार्किंग आणि फ्लॅटचे मालकी हक्कासह . सिरीयल क्र. ९००८ सन २०१४ अन्वये दि. १४ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबई येथे हमीचे उप रजिस्टारसह नोंटणीकत दिनांक ११ नोव्हेंबर २०१४ रोजीचे विकीकरिता करारपत्रा अन्वये . सर्व त्याचे हक्क मालकी हक्क आणि हितसंबंध आमच्या अशिलांकडे हस्तांतर आणि विक्रीकरिता सहमती दिली आहे.

सर्व व्यक्तीना सदर खाली नमूद मिळकतीवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा यामध्ये कोणताही इस्टेट दावा, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, किंवा दावा अस विक्री, गहाण, हस्तांतर, ताबा, शेअर, भाडेपट्टा, पोट-पट्टा, परवाना, अदलाबदल, बक्षीस अत्यदान, इच्छापत्र, विश्वस्त, वारसा, धारणाधिकार, प्रभार किंवा याशिवाय सारखे ओळखले जाणारे लिखित स्वरूपात पुराव्यांच्या दस्तावेजांच्या नोटरी केलेल्या प्रमाणीत सत्य प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना इमेल aziza@aaklegal.in, द्वारे आणि खाली नमुद कार्यालय येथे दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास कोणतेही असे इस्टेट, हक्क मालकी हक्क, हितसंबंध, किंवा दावा सोडून दिल्याचे मानले जाईल आणि आमचे अशील खाली नमूद मिळकतीचे खरेदी प्रक्रिया कोणत्याही असे इस्टेट, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध किंवा दाव्यांच्या सदंर्भाशिवाय पूर्ण करतील.

परिशिष्ट

मुंबईचा नोंदणीकृत जिल्हयातील, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सेनापती बापट मार्ग ्लोअर परेल, मुंबई-४०० ०१३ येथे स्थित मोजमापित ६५७२४.१२ चौरस मीटर्स किंन अंदाजे लोअर परेल विभागाचे धारक कॅडॅस्ट्रल सर्व्हे क्र. ४६४ जमिनीचे ते सर्व भाग आणि विभागावर दोन कार पार्किंग जागेसह ट्रम्प टॉवर अशी ज्ञात इमारतीमधील मोजमापित १३०४ चौ.फ. चटई क्षेत्र, २९व्या मजल्यावर, विंग बी मध्ये यनिट क्र. बी-२९०३ सह सिरीयल क्र. ९००८ सन २०१४ अन्वये दि. १४ नोव्हेंबर २०१४ रोजीचे मुंबई येथे हमीचे उप-रजिस्टार सह नोंदणीकत दिनांक ११ नोव्हेंबर २०१४ रोजीचे विक्री करिता करारपत्राअन्वये सर्व हक्क मालकी हक्क, आणि हितसंबंध. आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द:-उत्तरेकडून किंवा पासून:– पांडुरंग बुधकर मार्ग दक्षिणेकडून किंवा पासून:- कमल्स मिल्स लिमिटेड चे वॉल्स सीमाबध्द पूर्वेकडून किंवा पासून:– सेनापती बापट मार्ग आणि परेल सेंट्रल रेल्वे स्टेशन पश्चिमेकडून किंवा पासून:- विक्टोरिया मिल्स चे सीमाबध्द दिनांक २ फेब्रुवारी, २०२१. एएके लिगल करित वकील आणि कायदेपंडित

सही/-श्रीम. अझिझा ए. खात्री बी-क्र.२, दालामल हाऊस, जमनालाल बजाज मार्ग,

नरिमन पॉईंट.

GREATER BANK े १ला मजला, भुलेश्वर, मुंबई–४०० ००२. रू: ९१+२२–६१२८५७००/६१२ ८५७१३/६१२ ८५७९२

-६१२८५७१४ /www.g सं. क्र. जीबीसीबी/आर्र्डसी/एसएडी/आरजी/६५६७/२०२० दिनांक : ३१.१२.२०२० पेशोरीलाल परशुराम सोनी (मुळ कर्जदार)

, चंद्रेश कांचन, लोढा हेवन, शिवाजी चौकजवळ, निळजे, डोंबिवली (पू.)–४२१ २०४

- ३. श्री. दिपक एच. सनहोत्रा (जामीनदार) रा प्लॅंट क्र. १२०९, १२वा मजला, बी विंग, प्लॉट क्र. ६९, कॉन्सेप्ट उन्नथी, सेक्टर-२१, जलवायु बस डेपो जवळ, खारघर-४१० २१०.
- ४. श्री. ओमप्रकाश गणेशराम चौधरी (जामीनदार)

घर क्र. २, खोली क्र. १३१, सेक्टर–४, ऐरोली, नवी मुंबई–४०० ७०८.

30707898984

PUBLIC NOTICE

टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : L15420PN1933PLC133303

नोंदणीकृत कार्यालय : पी.ओ. टिळकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, महाराष्ट्र – ४९३ ७२ **कॉर्पोरेट कार्यालय :** ३ रा मजला, औद्योगिक विमा इमारत, चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र – ४०० ०२०

ईं-मेल : investor@tilind.com वेबसाइट : www.tilind.com दूरध्वनी : + ९१ २२ २२८३१७१६/१८ फॅक्सर : + ९१ २२ २२०४६९०४

PUBLIC NOTICE

SHARES AND INTEREST OF THE DECEASED MEMBER IN THE CAPITAL/PROPERTY OF THE SOCIETY

SHRI MURTUZA HUSSAIN HAJI SALAMAT, a member o

the Mulund Bhanu Co-operative Housing Society Limited, hav-

ing address at Opposite Gabrial India Limited, Near Veena Nagar, LBS Marg, Mulund (West), Mumbai-400 080 and hold

ing flat No. 06, in the A/2 building of the society and holding 5

shares of Rs. 50/- each under share certificate number 007

having distinctive numbers 031 to 035, both inclusive died or

The society hereby invites daims or objections from the heir/heirs and/or other claimants/objectors to the transfer of

shares and interest of the deceased member in the

capital/property of the society, within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/heir claims/objectors for

the transfer of the share and interest of the deceased member

If no claims/objections are received within the period pre-

scribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of

the society, in such a manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections if any received by the

society for transfer of shares and interest of the deceased

member in the capital/property of the society shall be dealt

with, in the manner provided under the Bye-laws of the society

A copy of the registered Bye-laws of the society is available for

inspection by the claimants/objectors in the office of the society between 10 AM & 12 PM from Monday to Friday (exclud

ing public holidays) from the date of publication of this notice

in the capital/property of the society.

till the expiry of its period by efflux of time.

Date : 02.02.2021

Place : Mumbai

17.07.2016 intestate and without making any nomination.

टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड करित

सही∕∙

शेखर आर. सिंग कंपनी सचिव

बसाइट www.nseindia.com वरून प्राप्त करता येऊ शकेल

Take notice that my clients Messi andard Laminates (Papers) Po Ltd., a company ind ared under the Companies 956, having its registered office Thakur House, Ashok Nagar, Kandiva (E), Mumbai - 400101, have instructe (IE), Mumbai -400101, have instructed me to investigate the title of M/s, Standard Laminates (Papers) Pvt, Ltd., in respect to the lands more particularly described in the Schedule hereto bearing Survey No. 1 (pl) CTS No. 46/2 admeasuring 4790.55 sq.mtrs. of village Chandivali, Taluka Kurla, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Subvector (1 AUDS¹). City Mumbai Suburban. ("LANDS")

All persons having any right, title terest, benefit, claim, or demand, in or the above referred Lands, or any part thereof, by way of sale, transfer, assignment, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenanacy, licence, possession, use, occupation, mortgage, charge, lien security interest, trust, inheritance, because the security interest, trust, inheritance, bequest, succession, famil rangement/settlement, naintenance, Decree or Order of an Court of Law, development rights, join development, collaboration development, collaboration, development management, project management, joint venture, caretaker rights, agreement, contract, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, together with notarized / certified true copies of documentary proof in support thereof, to the undersigned at his residence being Bunglow No.6, Shukla House, Duttaj Salvi Marg, Near Thakur Polytechnic, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai - 400 101, strictly within seven days from the date strictly within seven days from the date propublication hereof. Any claim: received after the period prescriber herein shall not be considered and shall certify the title of M/s. Standarc Laminates (Papers) PvL Ld, to the LANDS, without further reference to any such claims (If any) and the same (if any) shall stand waived and/or abandoned. of publication hereof. Any claim

SCHEDULE

(Description of the said property) All that pieces or parcels of lanc bearing Survey No. 1 (pt), CTS No 46/2, admeasuring 4790.55 sc, mtrs. and bounded as follows: On or towards North: CTS No. 46. On or towards South: Chandival Farm road.

On or towards East: M/s. Trans Asi Biomedical Ltd. On or towards West: CTS No. 46/1 &

CTS No. 3. For and on behalf or Sd/-Mulund Bhanu Co-operative

CTS No. 3. Sd/-Om Prakash Shukla Advocate High Court Dated this 2nd day of February, 2021. Place : Mumbai

एस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ASPIRE कॉपॉरेट कार्यालय : मोतीलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५

Housing Society Limited

भाषि भाषित न नातातात आत्मात दिन्स, स्वतुष्टाता देशना सेड, इत. ८. डाताता, प्रभावन, दुन्स ७००० र इंमेल : info@ahfcl.com. संग्रायारन नव : USS923MH2018PIC248741 शाखा कार्यालय : शॉप नं. १५, तळमजला, असिंबा ॲल्टिस, फोटिंज हॉस्पीटल जवळ, बैल बाजार, कल्याण (वेस्ट), मुंबई - ४२१३०६. महाराष्ट्र संपर्क क्र. : विकास बनकर - ०९३७२७०५४७१

ई-लिलावसह विक्रीकरिता जाहीर नोटीस

दी सिक्योरेटायझेशन औड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस औड एन्फोर्समेंट ऑफ सिक्योरेटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत एस्पायर होम भारत सुराधने के प्रियम् किरियम् के प्रिके के प्रिके के किर्मे के किर्मे के किर्मे के किर्मे के किर्मे के किर्म प्रधानास कोर्पत्र विमिटेड (एपचएमसीएल) द्वारे, कर्जदार्गकडूर थकबाकी रक्कम वसुल करप्याकरिता खाली नपुद् तारण मालमला ताव्यात येतल्याच्या अनुषंगाने,निम्नस्वाक्षरी कारांद्वारे खाली वर्णन केलेल्या, प्रत्यक्ष ताव्यात असलेल्या स्थावर मालमलतेच जी आहे आणि 'तेथे जे आहे ते' तत्वावर खरेटी करण्यासाठी आमच्या सेल्स अँड मार्केटिंग आणि ई-लिलाव सर्व्हिस पार्टनर, **मे. इक्टेंटन सोल्यशन्स** प्रायव्हेट लिमिटेड (InventOn) म्हणजे. https://auctions.inventon.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहे

L	ज्याचा तपशाल खालालत्रमाण आह.				
	कर्जदार/सह–कर्जदार/ हमीदार/गहाणदार	तारीख आणि ख्कम १३(२) मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन	राखीव रक्कम इरठे बोली वाढवा रक्कम	ई-लिलावाची तारीख व रक्कम
	कर्ज करार क्र. LXPAN00315-160012248 शाखा : पनवेल कर्जदार : किसन रामचंद्र राठोड सहकर्जदार : सरूबाई किसन राठोड	१५-०६-२०१७ रोजीस रु. ११,८१,६६८/- (रुपये अकरा लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अडुसष्ठ मात्र)	फ्लॅंट नं १०३, १ला मजला, एकविरा अपार्टमेंट, एस. नं ५९/८बी, गाव कल्हेर दुर्गश पार्क, ठाणे महाराष्ट्र - ४००६०२.		०८/०३/२०२१ वेळ : सकाळी : १०.३० ते १९.३० पर्यंत
	कर्ज करार क्र. LXASA00416-170027315 शाखा : असनगाव कर्जदार : गणेश लक्ष्मण मोरे सहकर्जदार : मंगल गणेश मोरे	१५-०६-२०१७ रोजीस रु. १३,२८,१०२/- (रुपये तेरा लाख अञ्चवीस हजार एकशे दोन मात्र)	फ्लॅंट नं १०४/ए-१, १ला मजला, श्री दत्ता नगरी कॉम्प्लेक्स, एसआर नं १००, एच. नं. २ आणि एसआर नं. १०१, एच. नं. ३, गाव-पुर्णा, हायव्हे- पुर्णा नाका भिवंडी ठाणे महाराष्ट्र - ४२१३०२.		०८/०३/२०२१ चेळ : दपारी : १२.३० ते १.३० पर्यंत

ई–लिलावाच्या अटी व शर्ती

- लिलाब पुढील बोली दस्तावेजाच्या अटी व शर्तीनुसार आणि त्यामध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित करण्यात आलेला आहे. बोली दस्तावे तपशील आणि बोली अर्जाकरिता बोलीदार एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड साठी ठेवलेल्या तारण मालमत्तेचा (एएचएफसीएल), www.motilaloswalhfi.com आणि आमच्या सेल्स अँड मार्केटिंगची वेबपोर्टल आणि ई लिलाव सेवा पुरवठादार https://auctions.inventon.in पाहू शकतात ज्या ठिकाणी बोली अर्ज ऑनलाईन सादर करता थेईल.
- सर्व इच्छक खरेदीदार/ बोलीदारांनी त्यांचे नाँव वर नमूद वेब पोर्टल https://auctions.inventon.in वर नोंदणी करून उपरोल्लेखिल तारीख आणि वेकेस ई-लिलावामध्ये सहभागासारी स्वतः विनाशुल्क युवर आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. कोणत्याही चौकशी, माहिती, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार **क्लाईट सर्व्हिस डिलिव्हरी**
- (सीएसडी) डिपार्टमेंट, सेल्स अँड मार्केटिंग आणि ई लिलाव सर्व्हिस पार्टनर मे. इव्हेंटन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेशी फोन क्र +०९१९८३३०३६२१६/९१३७१०००२० आणि ईमेल आयडी : care@inventon.co.in / akshada@inventon.co.in वर संपर्क करू शकतात किंवा प्राधिकृत अधिकारी **श्री. विकास बनकर – ०९३७२७**०५४७**१** यांचेशी संपर्क साधू शकतात.
- प्राधिकृत अधिकारी यांचे सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे मालमत्ता/मत्तांवर कोणाताही बोजा नाही तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांचे बोली सादर करण्यापूर्वी ई लिलावासाठी तेवलेल्या मालमत्ता/मत्तांचे नांव, बोजा विषयी आणि मालमत्तांवर कांही दावे/अधिकार/थकबाकी असल्यास त्याविषयी स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलाव जाहिरात एएचएफसीएलचे कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही किंवा कोणतीही हमी देत नाही. मालमत्ता एएचएफसीएलला ज्ञात किंवा अज्ञात सर्व विद्यमान आणि भविष्यातील बोजांसह विक्री करण्यात येत आहे. कोणत्याही थर्ड पार्टी rai/ अधिकार/थकबाकी करिता कोणत्याही स्वरुपात प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनको जबाबदार राहणार नाहीत.
- ई लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक खोदीदार/ बोलीदारांनी वर नमूद केल्यानुसार तारण मालमत्तेची विना व्याज परत मिळणारी बयाणा रक्तम (ईएमडी) एस्यायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड च्या नांवे डीमांड ड्राफ्ट काढून किंवा खाली नमूद खाते तपशीलामध्ये आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात भरण्यासाठी बैंकेचे नांव : एचडीएफसी बॅंक, शाखा : लोअर परेल मुंबई, खाते क्र. ००६००३४००७३५३०, **आयएफएससी कोड : एचडीएफसी**०००००६० सोबत स्वत: प्रमाणित केलेल्या पॅन कार्ड. आधार कार्ड. निवास पत्त्याचा परावा. कंपनी असल्यास बोर्ड ठराव, कंपनी पत्त्याचा पुरावा इतर प्रतीसह सर्व तपशील **दि. ०६/०३/२०२१ रोजी दु. ४.०० वाजता** किंवा तत्पुर्वी वेब पोर्टल (https://auctions.inventon.in) वर सादर करणे/अपलोड करणे आवण्यक आहे.
- भालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीस विकली जाणार नाही. यशस्वी खरेदीदारांनी/बोलीदारांनी ई लिलाव पूर्ण झाल्यापासून २४:०० तासांचे आंत वर नमद खात्यामध्ये त्याचे/तिचे/त्यांचे प्रस्तावाच्या २५% (ईएमडीसह) रक्कम आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणे आवश्यक आहे अन्यथा विक्री अयशस्वी गृहित धरून यशस्वी बोलीदाराची ईएमडी जप्त करण्यात येईल. ई लिलावामध्ये सर्व अयशस्वी बोलीदारांची ईएमडी एएचएफसीएल दारे ई लिलाव संपल्यानंतर ७२ तासांच्या कामाच्या कार्यकाळात परत करण्या
- येईल, ईएमडीवर कोणतेही व्याज टिले जाणाग नाही खरेदीची उर्वरित रक्कम यशस्वी खरेदीदार बोलीदार यांचे द्वारे, प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनकोकडून सदर तारण मालमत्तेची विक्री निश्चि

<u>पाराशय</u> बृहन्मुंबईमधील गाव बोरला, तालुका-कुर्ला आणि जिल्हा-मुंबई उपनगराचा सीटीएस क्र.८ए असलेल स्टील्ट-६ वर्रील मजल्याच्या संलग्नीत इमारतीमधील कार पार्किंग सह क्षेत्र मोजमापीत अंदाजे ३७१ चौ.फु.(चटई), श्री सरस्वती को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लि., एन.जी. आचार्य मार्ग चेंबूर(पू), मुंबई: ४०००७१ च्या श्री सरस्व इमारतीमधील **फलट क्र. ३०२**, ३रा मजला, विंग ए website of the stock exchanges at www.bseindia.com 8 For HIND RECTIFIERS LIMITED Sd/-सही/ Meenakshi Anchlia अमित शाम चौधर Company Secretary and Compliance Officer वकीर दुकान क्र. १३५, बिल्डिंग क्र. ५ जवळ, ए Place : Mumbai आचार्य मार्ग Date : 1st February 2021 सुभाष नगर, चेंबुर, मुंबई-४०००७१ जाहीर सूचना गझे अशिलाच्या वतीने श्री. अश्विन अरविंद तोम्बाट आणि श्री. नितीन अरविंद तोम्बाट हे मयताचे मुलं बाबु सुवण

तांत्रिक भांडार विभाग					
	फेर ई-ति	लेलाव विक्री सूचना	मुद्तवाढ-२		
निविदा क्र	5. नम <mark>ु</mark> ंमपा/परि/ता	. भांडार/०४/२०२०	25-0		
विषयः-	विषयः- "Sale of Scrap Buses on 'As is where is basis'"				
अंदाजपत्र	कीय रक्कम रु. १	, २५, ०५, ५००/-	Estimated		
सदर		सविस्तर	माहिती	संकेतस्थळ	
https://org	anizations.mahara	ashtra.nextprocure.	in यावर प्रसिद्ध करण्य	गत आलेली आहे.	
			परिवहन व्यवस्थ	ापक	
		नवी मुंबई म	हानगरपालिका प	ारिवहन उपक्रम	

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम

ापूर भवन, टेवा मजला, सेक्टर-११, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४०० ६११

सांकेतिक कब्जा सूचना

CICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बैंक लि., कार्यालय क्र.२०१-ची, २ रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४

(एआरसी

द्वार

स्थान: मंबई

दिनाक: 02-02-2021

đ

ेनिस्नक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण् एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वरं वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्षम चुकती करण . ग्रदान केलेल्या अधिकाराच कर्जदारांना मागणी सूचना जारी केल्या आहोत

कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्याक्षरीकारांनी खालील कबदारामा सदरह राक्षम चुकता करण्यास कसूर कलला आह म्हणू कबदार आण संवसामान्य वनतला सूचना याद्वार दण्यात वको, ानमस्यांक्षरामाता घाठाल नमूद तारखोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्यवे त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करु खालील वणिलित्या मिळकतीचा कठ्या घेतलेला आहे. विशेषत: कबंदार अणि घर्वसामाय्य चनतला याद्वार साध्यान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्य -देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्र

· · · · ·						
अ.	कर्जदाराचे नाव/कर्ज खाते	मिळकतीचे वर्णन/सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची	शाखेचे		
क्र.	क्रमांक		तारीख/मागणी	नाव		
			सूचनेतील रक्कम (रु.)			
१	गुरू ट्रेडिंग कंपनी, श्री.	आर.सी.एस. क्र. ६९०, हिस्सा क्र. २, फ्लॅट क्र. ६, महालक्ष्मी	जानेवारी ०२, २०२०/ रू.	कोल्हापुर		
	महावीरप्रसाद हकमचंद हरकत	चेंबर्स, नाकोडा नगर, तालुका हातकाणंगले, जिल्हा कोल्हापुर,	११,५४,४४१.९८/-	ľ		
	आणि सौ. जयाँ महावीरप्रसाद	इचलकरंजी ४१६११५, महाराष्ट्र/ जानेवारी २९, २०२१				
	हुरकत-६९७३०५५०००४३.					
ेतील नमूट कर्जदार/हमीदार यांना रक्कम जुकती करण्यासाठी राद्वारे ३० दिवसांची सूचना टेण्यात येत आहे, अन्यथा सिक्युस्टि! इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तातुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समामीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात वेईल.						
	दिनांक : फेब्रुवारी ०२, २०२१ प्राधिकृत अधिक					
ठिकाण : कोल्हापुर आयसीआयसीआय बँक लि						

शंवल्याप्रमाणे ह्या कजोसाठी गृहनिर्माणाच्या माध्यमातून प्रथम भार म्हणून बेकेच्या नाव	ात तुम्ही
ज्लेल्या विविध तारण करारांतर्गत स्थावर तारणांनी रितसर सुरक्षित केले होते.	

सु	विधा	रक्कम (रु.)	बँकेकडे भारग्रस्त मिळकत/तारणाचे तपशील
गृह	कर्ज	९,७१,०००	डी/४०३, चंद्रेश कांचन, लोढा हेवन, शिवाजी चौकजवळ,
			निळजे, डोंबिवली (पू.)-४२१ २०४
			एरिया मोजमाप ६५५ चौ. फूट बिल्टअप.

आमच्या बँकेच्या नावांत तुम्ही केलेल्या करार/दस्तावेजांतर्गत अशारितीने आम्ही तारणी धनको आहोत

२. असे निदर्शनास आले आहे की, वरील पत सुविधा/वित्तीय सहाय्याने चलनवलन आणि वर्तन अनियमित याले आहे आणि ते लक्षांत घेता पियव्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मल आनवामत झाल आह आण त लवात घता, राझल्ड वक अफ इरडवान गरा कलल्वा मता वर्गीकरणा संबंधातील मार्गदर्शक तत्त्वे किंवा निर्देशानुंसर अर इरडवर रोजी वरील तारण कर्जाच्या संबंधातील तुमच्या खात्याचे वर्गीकरण बैंकेने ''नॉन परफॉर्मिंग असेरस'' असे केले. ३. उपरोक्त गृह कर्ज सुविधा/वित्तीय सहाय्य अंतर्गत बँकेकडे ३१.१२.२०२० रोजीस तुमचे दायित्व ह ६.८१.६४४.०० व त्यावरी द.सा. ९.२५% दराने व्याज आणि अन्य आकार तुमच्याकडून अजूनही येणे प्रलंबित आहे.

तपशील	रक्षम (रुपयात)
मुद्दल	६,०३,३७२.६३
व्याज	৬८,२७१.३७
एकूण	६,८१,६४४.००

. म्हणून बँक याद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये ही सूचना जारी करून तम्हाला सद ॲक्टच्या कलम ३४ अंतर्गतच्या तरत्दींनुसार कोणत्याही न्यायालयाकडून कोणत्याही व्यादेश असला तरीही ह्या सूचनेच्या तारखेपासून साठ दिवसांत येथे वर वर्णन केलेले बॅंक प्रती असलेले तुमचे संपूर्ण दायित्व त्यावरील तुम्ही प्रदान करण्याच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत पुढील व्याजासह चुकते करण्यास सांगण्यात येते, कसूर केल्यास, तारणी धनको ह्या नात्याने बँक सदर ॲक्टच्या केलम १३च्या पोट–कलम४ अंतर्गत त्यांना प्राप्त असलेले आणि सदर ॲक्टच्या अन्य प्रयोज्य तरतुर्दीन्वये असलेले कोणतेही किंवा सर्व अधिकार वापरेल.

५. तुम्हाला ही सूचना देखील देण्यांत येते की, सदर ॲक्टच्या कलम १३च्या पोट–कलम १३ च्या भारती की बैंकेकडून लेखी संमती मिळवल्या खेरीज बैंकेकडे भारप्रस्त असलेल्या वरील तारण मतांचे भाडेपट्टा किंवा अभिहस्तांकन किवा विक्री द्वारे हस्तांतरण करणार नाहीत.

६. येथे हे सांगण्याची आवश्यकता नाही की, सदर ॲक्टच कलम ३७ च्या तरतुर्दीनुसार ही सूचना कायद्याच्या अन्य कोणत्याही प्रयोज्य तरतुर्दीन्वये आवश्यक असल्यास अन्य कारवाई किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याच्या/चाल् ्ठेवण्याच्या बँकेला अधिकारांना बाधा येऊ न देता देण्यांत येईल

दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक साठी

प्राधिकृत अधिकारी

- भरणे आवश्यक आहे. यामध्ये कसूर केल्यास, त्यापुर्वी भरेलेली रक्कम जप्त करण्यात यईल.
- जंगम मालमत्तेच्या पाहणीची तारीख दि. ०८/०२/२०२१ रोजी स. ११.३० ते द. ४.०० च्या दरम्यान आहे.
- १०. लिलावाच्या कोणत्याही टप्प्यात, कोणतीही पूर्व सूचनेशिवाय आणि कोणतेही कारण न देता ई लिलाव पुढे नेणे किंवा बोली/प्रस्ताव स्विकारणे, नाकारणे/ सधारणे/रदुद करणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. जर कोणतेही बोली नाकारली गेली तर प्राधिकृत अधिकार खाजगीगि मालमत्ता विक्रीसाठी कोणत्याही इच्छुक बोलीदार किंवा इतर व्यक्तींसोबत बोलणी करू शकतात
- ११. यशस्वी खरेदीदार/ बोलीदारांना मालमत्ता त्याच्या/तिच्या/त्यांच्या नांवे करून घेण्यासाठी कायद्यानसार लाग वैधानिक देयके. कर. देय शल्क मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ भरणे आवश्यक आहे
- १२. विक्री प्राधिकत अधिकारी यांच्या पृष्टीच्या अधीन आहे
- १३. कर्जदार/ हमीदार, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी सदर विक्री नोटीसवर नमूद लिलाव विक्री ठेवण्याविषयी, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमाच्या नियम ८(६) अन्वये नोटीस समजावी.
- र किंग्रेज मानामार्ग्स प्रायंत्र का विद्य का विद्य के वि बाही के वर्तरा (जामीनदा शांत सरफायसी कावदा २००२ अंतर्गत लिलाव तारखेपूर्वी वर नमूद केल्याप्रमाणे रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांची बिक्री नोटीस देण्यात येत आहे अन्यथा जंगम मालमत्तेचा लिलाव होईल आणि बाकी असेल तर,व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात वेईल. कर्जदाराने विक्री तारखेपूर्वी एएचएफसीएलकडे संपूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास लिलाव थांबविण्यात येईल.
- एकुण कर्ज थकबाकी रक्कम ही कर्ज समाप्ती रक्कम नाही. इतर सर्व शुल्क (काही असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळेस मोजण्यात येईल.
- १६. वर नमूद केल्याप्रमाणे मालमत्तेवर जे काही उत्तरदायित्व आहे त्यास एएचएफसीएल जबाबदार नाही. मालमत्तेचा लिलाव 'जसे आहे जेथे आहे 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे ते' तत्वावर करण्यात येणार आहे.
- र कि पिरचुपार के प्राप्त १७. विक्री सिक्युरिटायंडोग और किन्दरुवग आफ फायनात्रिअल असेट्स और एस्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, अंतर्गत विक्षीत नियम व शर्तीच्या अधीन राहून, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार राहील, विक्री नोंटणी करून घेण्याची संपूर्ण जवाबदारी यशस्वी बोलीदार/ खोदीदाराची राहील. उपरोक्त संदर्भित मालमल्ता विक्रीच्या नेंदणी संदर्भात मुद्रांक शुल्क, नोंदणी युल्क, हस्तातरण शुल्क आणि इतर कोणल्याही खर्चा संदर्भातील सर्व खर्च यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराने करावयाचा आहे. विक्रीची लवकरात लवकर नोंदणी करावी लागेल अन्यथा नोंदणी विलंबाचे काय कारण आहे हे एएचएफसीएलला त्या बाबत खरेदीदाराने विनंती पत्र द्यावे लागेल.
- इच्छूक बोलीदार /ऑफर देणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधीला ई लिलाव/ विक्री प्रक्रियेमध्ये भाग र्ण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा अधिकृततेचे पत्र बोली कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.
- विशेष सचना: ई लिलाव, एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड (एएचएफसीएल) यांच्यावतीने, सेवा परवठादार, मे. इव्वेंटन सोल्यशन प्रायव्हेट लिमिटेड, पूर्व–निर्धारित तारखेला आयोजित करतील तेव्हा बोलीदाराने राखीव किंमतीच्या वर त्यांची बोली निवडीसाठी स्वतःचे घर कार्यालय थेपून कोट करतील. इंटरनेट कनेबिटव्हिटी आणि इतर पॅराफर्नेलिया ची आवश्यकता स्वतः बोलीदारांनीच सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की इव्हेटन अयशस्वी समस्येची ततेची (कोणत्याही कारणास्तव) सर्व जबाबदारी बोलीदारांची असेल आणि एएचएफसीएल अथवा इव्हेंटन सदर अनपेक्षित परिस्थितीतीसाठी जबाबदार राहणार नाहीत. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, बोलीदारांना विनंती ९९२९ फाग्स्टा अन्य स्टब्स्य प्रदे आत्माका संस्थाताका अववय प्रवत्त गाला. आते संस्था प्रवत्ताका संस्थाताका संसाध आहे की त्यांनी आवयक्त से संखे व्यस्था / प्रवां करून देवां वे प्रेकेरून त्यांना अशा परिस्थिती सामना करावा लाणापा सौठा आणि है लिलावामध्ये यशस्वीरित्या सहभागी होता वेईल. तथापि अशी कोणतीही कठीण परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी त्याचे/ तिचे बोली कोट करण्यासाठी/वाढविण्यासाठी अंतिम मिनिटापर्यंत वाट पाह नये.

सदर आमच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेले आहे. htps://motilaoswalhf.com.equction-pdf नोंद घ्यावी : कृपया नोंद घ्यावी की सुरक्षित धनको सर्व कर्जदार/जामीनदार/तारणकत्यांना स्पीड/ रजिस्टर्ड पोस्टद्वारे विक्री नोटीस बजावत आहेत. ज गत्याही पार्टीला प्राप्त न झाल्यास विक्री नोटीसीचे सदर प्रकाशन सेवा पर्याय म्हणून गृहित धरण्यात येईल.

ठिकाण: महाराष्ट्र	सही/-
दिनांक : ०२-०२-२०२१	प्राधिकृत अधिकारी
भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.	एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन्स लिमिटेड